

September 16, 2020

BSE Ltd.

Floor 25, P.J. Towers

Dalal Street

Mumbai - 400 001

The Manager

Listing Department

National Stock Exchange of India Ltd.

"Exchange Plaza", C-1, Block-G

Bandra -Kurla Complex

Bandra (East)

Mumbai - 400 051

[Scrip Code No.500540]

[Scrip Symbol: PREMIER]

Dear Sirs,

Sub: Submission of Copies of published Audited Financial Result for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2020

In continuation of our letter dated September 7, 2020, we enclosed copies of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2020, published on September 16, 2020 in Pune edition of Free Press (English Language) and Navshakti (Marathi Language). The same has been made available on the Company's Website <a href="https://www.premier.co.in">www.premier.co.in</a>

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully, For Premier Ltd.

Maitreya Doshi

Chairman and Managing Director

Mais De

Encl: as above

Corporate Office: 58, Nariman Bhavan, Nariman Point, Mumbai- 400021, India. Tel: +91-22-61179000, Fax: +91-22-61179003

Registered Office & Works: Gat No. 169, Sawardari, Tal. Khed, Dist. Pune – 410501. Tel: +91-213568320

www.premier.co.in CIN: L34103PN1944PLC020842

3 Months Ended Year Ended 30.06.2020 | 31.03.2020 | 30.06.2019 | 31.03.2020

Unaudited

(9.06)

(9.06)

(0.07)

For Autoriders Finance Limited

1310.70

Audited

(0.40)

(0.40)

(0.00)

(0.00)

1310.70

(Rs. In Lacs)

Audited

(11.48)

(11.48)

(0.09)

(0.09)

18.29

1310.70

Particulars

2) Profit / (loss) from ordinary activities after tax

Sheet of previous accounting year

Basic and diluted EPS before extraordinary items

Basic and diluted EPS after extraordinary items

4) Paid-up Equity share Capital - Face value of Share Rs. 10 each

5) Reserves excluding revaluation reserve as per Balance

1)Net Sales / Income from Operations

3) Total Comprehensive Income

6) Earning per share (EPS)

Place: Shirpur Date: 15th September, 2019

do

AUTORIDERS FINANCE LIMITED

Regd. Office: 125/126 MAHARAJA COMPLEX, NEHRU ROAD, SHIRPUR 425405, DHULE DT MAHARASHTRA

Standalone Unaudited Financial Results For the Quarter Ended 30th June, 2020.

Unaudited

(0.08)

(0.08)

(0.00)

(0.00)

1310.70

Public Notice M/S Amar Spring, Proprietor Shivaji Shivram Tawde, since deceased, had a current account with Sakinaka Branch of the bank. The balance in the said current account is claimed by the legal heir of the said deceased, namely Smt. Shalaka Shivaji Tawde, representing to the bank that she is authorised by her two daughters viz. Ms. Jyosna Shivaji Tawde and Ms.Swati Shivaji Tawde(also legal heirs of Shivaji Tawde) to claim the balance in the relevant current account, being one of the legal heirs of the deceased.

Relying on the representations made by the said claimant, the bank may consider sanction of their claim on the balance in the relevant current account.

Take notice from the Janakalyan Sahakari Bank Limited, Chembur, Mumbai that if there are any other legal heirs other than those mentioned above to the said deceased, such heir, if any, should come forward and represent suitably in writing to the bank about the facts within one month from the date of publication of this notice. If bank hears nothing within the said period, bank will proceed further for allowing and settling the claim to the claimants mentioned above. Any representation, objection or claim received after one month shall not be entertained on any ground.

Address for communication

The Chief Executive Officer Janakalyan Sahakari Bank Limited, Vivek Darshan, 140, Sindhi Society Chembur Mumbai 400 071

For Janakalyan Sahakari Bank Limited

**Chief Executive Officer** Date: 16.09.2020

#### BHARAT AGRI FERT & REALTY LTD REGD OFFICE: HUBTOWN SOLARIS, 301, N.S.PHADKE MARG, ANDHERI-EAST, MUMBAI-Cin- L24100MH1985PLC036547

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2020 Rs.in lacs (except per share data)

	Standalone Results						
Particulars	Qı	Year ended					
	30-06-2020 Un-Audited	31-03-2020 Audited	30-06-2019 Un-Audited	31-03-2020 Audited			
Total Income from Operations (net)	1098.06	665.46	904.82	2373.86			
Net Profit / (Loss) for the period							
(before Tax and Exceptional items)	(106.28)	(182.80)	0.85	(696.42)			
Net Profit / (Loss) for the period							
(before Tax and after Exceptional items)	(106.28)	(182.80)	0.85	(696.42)			
Net Profit / (Loss) for the period after tax	(111.18)	(183.58)	1.16	(696.05)			
Total Comprehensive Income for the period							
(Comprising Profit/ (loss) for the period							
after tax and Other Comprehensive							
Income after tax)	(111.18)	(178.11)	1.16	(690.58)			
Equity Share Capital	528.55	528.55	528.55	528.55			
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for							
continuing and discontinued operations)							
a) Basic	(2.10)	(3.47)	0.02	(13.17)			
b) Diluted	(2.10)	(3.47)	0.02	(13.17)			
	Rs.in lacs (except per share data)						
	Consolidated Results						
Particulars	Qι	Year ended					
	30-06-2020 Un-Audited	31-03-2020 Audited	30-06-2019 Un-Audited	31-03-2020 Audited			
Total Income from Operations (net)	1098.06	665.46	904.82	2373.86			
Net Profit / (Loss) for the period							
(before Tax and Exceptional items)	(106.28)	(182.79)	0.85	(651.76)			
Net Profit / (Loss) for the period							
(before Tax and after Exceptional items)	(106.28)	(182.79)	0.85	(651.76)			
Net Profit / (Loss) for the period after tax	(111.18)	(183.57)	1.16	(651.39)			
Profit (Loss) after tax and share of							
profit(loss) of associate concerns	(110.76)	(181.54)	(4.07)	(649.36)			
Total Comprehensive Income for the period							
(Comprising Profit/ (loss) for the period after							
tax & Other Comprehensive Income after tax		(176.07)	(4.07)	(643.89)			
Equity Share Capital	528.55	528.55	528.55	528.55			
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for							

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) The above un-audited results for the quarter ended June 30, 2020 have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on Sep 14, 2020.

(2.10)

(3.47)

(80.0)

continuing and discontinued operations)

ı) Basic

Fertiliser Division- Company has sold 13500 M.T SSP during this quarter which is 75% of the last year fertiliser turnover and likely to achieve 4 times growth based on good monsoon.

ANCHAVIYO Resort - This division had no operation till now and converted resort to accommodate 80-100 person as a wedding destination in future with option raise additional revenue through corporate events, film and serial shooting, conferences with additional rooms and required infrastructure facility to generate more revenue after lockdown is over and planning to open by November - December after complying all required facilities.

Realty Division - Phase -2 of Residential Complex work will start once market pick up as company kept all approvals and sanctions for 3,05,000 sq ft saleable area of 1 and 2 BHK with appx. revenue of Rs.300-325 Crore as per present market situation and sufficient cash flow will be generated in next 3-4 years.

The figures for the previous periods have been re-grouped/re-arranged whereve

For and on behalf of the Place: Mumbai YOGENDRA D. PATEL CHAIRMAN & MG.DIRECTOR

400
6.25.2
~~
A

## Indian Overseas Bank

Asset recovery Management Branch, Maker Tower E, 5th Floor, Cuffe Parade, Mumbai - 400 005 ARMB/ AarAqua /2020-21 Phone: 022-22174176, 022-22174179, 022-22174180 E - Mailob1998@iob.in

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES (Under Provision to Rule 8(6) of Security Interest (Enforce

Rules) E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforce Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6

Enforcement ) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in pa borrower (s) and Guarantor (s) that the below described property mortgaged/ charged to the Secured Creditor, the of which has been taken by the Authorized Officer of Bank. Secured Creditor. will be sold on "As is where is". Whatever there is" basis on 05.10.2020 for recove and Creditors i.e. Indian Overseas Bank from M/S Secured Culture Co. Prop- Gaurav Sinha, residing at LT 26/1, V Society, Marol Maharshi Road, Andheri East, Mumbai-40005 guarantor M/s Palm Kernel India Pvt Ltd., Plot No, B-2, B-3 Near Divisional ST Workshop, Village -Tandulwadi Baramati, Baramati, Distt-Pune-413133.

The reserve Price will be Rs. 6.06.06.060.00/- (Rupees Six Lacs Six Thousand and Sixty only) (Including 1% Tax) and money deposit will be Rs 60,60,606.00/- (Rupees Sixty Thousand Six Hundred Six Only)

SCHEDULE OF PROPERTIES

Sr. No.	Property details
1	All that part and parcel of the property consisting of
	land along with existing industrial and residential structu
	Plot No B-2 (7296 sq mtrs), B-3 (7040 sqmts) and
	sqmts), MIDC, Baramati, Near Divisional S. T. Work sho
	Tandulwadi, Taluka- Baramati, dist- Pune- 413133 star
	the name of M/s Palm Kernel India Pvt ltd. Bounded
	North by Road On the South by Plot No E3 On

Road and On the West by : MIDC land.

DETA	ILS	OF	Αl	JCT	10	N
Doto	and	tin		of	_	

Date and time of e-auctic	05.10.2020 between 3.00 PM to PM with auto extension of ten m each till sale is completed.
EMD Remittance	Refer to <u>www.mstcecommerce.com</u> guidelines for EMD amou remittance.
Bid Multiplier	Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousa Only)
Inspection of Property	29.09.2020 between 11.00 A.M 01.00 P.M (with Prior appointment
Submission of onlir application for bid with E	22.09.2020 from 9 A.M onwards

starts from Last date for submission 03.10.2020 before 6 P.M. application for BID **EMD** 

Bank's dues have Priority over Statutory Dues For detailed terms and conditions of sale, please refe

provider www.iob.in and the service we www.mstcecommerce.com

Sd/-Place: Mumbai Authorised Office Date: 15.09.2020

"Athena House", Row House No.4, Rajnighanda Gokuldham, Goregaon (East), Mumbai - 400 063 CIN: L65990MH1994PLC083603 Statement of Unaudited Financial Result for the Quarter Ended 30th June 2020

					₹ In Lakhs
			Quarter ended	l	Year ende
	Particulars	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.202
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
	Revenue from operations				
	Interest Income	82.53	87.50	104.9	424.5
ı	Other income	(0.71)	0.66	7.57	9.9
	Total Income (I + II)	81.82	88.17	112.47	434.4
v	Expenses	002			
•	Finance Costs	5.56	8.45	25.18	111.5
	Employee benefit expense	4.36	5.02	4.06	19.2
	Employee Stock Options/Employee Stock	1.00	0.02	1.00	10.2
	Options Appreciation Rights Expenses	_	_	_	
	Depreciation and amortization expense	0.13	]	0.18	0.7
	Other expenses	9.39	59.36	7.52	186.5
	Total Expenses	19.43	72.84	36.95	318.0
,	Profit before exceptional Items and tax (III-IV)	62.39	15.33	75.52	116.4
'n	Exceptional items	02.39	10.00	0.87	0.8
, /II	Profit before tax (V - VI)	62.39	15.33	74.64	115.5
/III	Tax Expenses	02.39	10.00	74.04	110.0
/111		17.00	10.00	10.00	C4 4
	Current Tax	17.00	12.00	18.00	64.1
	Deferred Tax Expenses / (Income)	(5.05)	10.00	40.00	(52.0
,	Total Tax Expense	11.95	12.00	18.00	12.1
(	Profit/(Loss) after Tax (VII - VIII)	50.44	3.33	56.64	103.3
(I	Other Comprehensive Income	00.04	(50.00)	00.01	
	Items that will not be reclassified to Profit or Loss	22.61	(59.66)	39.61	4.4
	Income Tax relating to Items that will not be	(F 00)	40.50	(14.00)	
	reclassified to Profit or Loss	(5.69)	16.59	(11.02)	(1.2
	Items that will be reclassified to Profit or Loss				
	Income Tax relating to Items that will be				
	reclassified to Profit or Loss				
	Total Other Comprehensive Income	16.92	(43.06)	28.59	3.2
(II	Total Comprehensive Income for the period	67.00	(00.74)	05.00	400.0
<i>,</i>	(X+XI)	67.36	(39.74)	85.23	106.6
(III	Paid-up equity share capital				
	(Face Value of the shares Rs.10 each)	692.46	692.46	692.46	692.4
(IV	Reserve excluding Revaluation Reserve as per				
	balance sheet of previous accounting year				
ΧV	Basic & Diluted Earning Per Share (EPS)				
	(not annualised)	0.73	0.05	0.82	1.4
ΚVI	Public Shareholding				
	- Number of Shares	1,974,892	1,974,892	1,974,892	1,974,89
	- Percentage of Shareholding	28.52	28.52	28.52	28.5
XVII	Promoters and Promoter Group Shareholding				
	(a) Pledged / Encumbered				
	Number of Shares	NA	NA	NA	l N
	Percentage of Shares (as a % of the total				
	shareholding of promoter and promoter group)	NA	NA	NA	l N
	Percentage of Shares (as a% of the total				
	share capital of the company)	NA	NA	NA	l N
	(b) Non-encumbered				
	Number of Shares	4,949,708	4,949,708	4,949,708	4,949,70
	Percentage of Shares (as a% of the total				
	shareholding of promoter & prom group)	100.00	100.00	100.00	100.0
	Percentage of Shares (as a % of the total				
	share capital of the company)	71.48	71.48	71.48	71.4
Vote					

Place : Mumbai

) The above Audited Financial Result were reviewed & approved at the meeting of the Board of Directors held

In eabove Audited Financial Result were reviewed & approved at the meeting of the Board of Directors neid on 14th September 2020.
 The Company does not have more than one activity hence segment wise reporting is not separately given, as per the Accounting Standard on Segment Reporting (IND AS-108).
 Status of Investor Grievances - Opening-0, Received During the quarter-0, Grievances Redressed-0, Pending -0.
 All the above data are in lakhs, except the details of EPS, No. of Shares, and Percentage of Shareholding.
 Figures for the previous periods have been regrouped, wherever necessary to make compatible with the current period.

current period. s) The Covid-19 outbreak was declared a global pandemic by WHO & affected world economy as well as Indiar

economy. On account of continues volatility in financial markets the company has considered various factors for determining the impact on various elements of Financial statement. The company expects that carryin amount of assets will be recovered. By Order of the Board Fo

Abhinav Capital Services Ltd. Chetan Karia Director DIN no : 00015113

Amt in Lacs

#### **Universal Starch-Chem Allied Ltd.**

Regd. Office: Mhatre Pen Building, 2nd Floor, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai - 400 028. CIN NO. L24110MH1973PLC016247

**Extract of Standalone Un-audited Financial Results** for the Quarter Ended on 30th June, 2020 Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015]

Quarter Ended					Year Ended
SI.	Particulars		• • • • • • • • • • • • • • • • • • • •		
No.		30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020
		Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations	5243.96	8248.16	5640.35	26600.97
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary items)	112.20	759.04	(256.14)	41.09
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	112.20	759.04	(256.14)	41.09
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	62.33	768.24	(176.93)	66.10
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit / (Loss) for the period(after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax)]	62.33	768.24	(176.93)	66.10
6	Equity Share Capital	420	420	420	420
7	Reserves (excluding Revaluation Reserve)as shown				
	in the Audited Balance Sheet ofthe previous year				479.99
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
	(for continuing and discontinued operations)				
	-1. Basic:				
	2. Diluted:	1.48	18.29	(4.21)	1.57

Note:-

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filings).

The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable. For Universal Starch Chem Allied Limited

Place: Mumbai Date: 15.09.2020

Jitendrasinh J Rawal **Chairman & Managing Director** DIN: 00235016

#### Abhinav Capital Services Ltd.

				(	€ 2020 ₹ In Lakhs)			
	Quarter ended \							
	Particulars	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	Year ended			
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			
ı	Revenue from operations	,	,	,	,			
-	Interest Income	82.53	87.50	104.9	424.50			
Ш	Other income	(0.71)	0.66	7.57	9.93			
iii	Total Income (I + II)	81.82	88.17	112.47	434.44			
IV	Expenses	0						
••	Finance Costs	5.56	8.45	25.18	111.54			
	Employee benefit expense	4.36	5.02	4.06	19.22			
	Employee Stock Options/Employee Stock	1.00	0.02	1.00	10.22			
	Options Appreciation Rights Expenses	_	_	_				
	Depreciation and amortization expense	0.13	_	0.18	0.74			
	Other expenses	9.39	59.36	7.52	186.53			
	Total Expenses	19.43	72.84	36.95	318.04			
ν	Profit before exceptional Items and tax (III-IV)	62.39	15.33	75.52	116.40			
νı	Exceptional items	02.03	10.00	0.87	0.87			
VII	Profit before tax (V - VI)	62.39	15.33	74.64	115.53			
VIII	Tax Expenses	02.03	10.00	74.04	110.00			
V 1111	Current Tax	17.00	12.00	18.00	64.16			
	Deferred Tax Expenses / (Income)	(5.05)	12.00	10.00	(52.00)			
	Total Tax Expense	11.95	12.00	18.00	12.16			
χ	Profit/(Loss) after Tax (VII - VIII)	50.44	3.33	56.64	103.37			
χı	Other Comprehensive Income	30.44	3.33	30.04	103.37			
ΛI	Items that will not be reclassified to Profit or Loss	22.61	(E0.66)	39.61	4.47			
	Income Tax relating to Items that will not be	22.01	(59.66)	39.01	4.47			
	reclassified to Profit or Loss	(F CO)	10.50	(11.00)	(4.04)			
		(5.69)	16.59	(11.02)	(1.24)			
	Items that will be reclassified to Profit or Loss							
	Income Tax relating to Items that will be reclassified to Profit or Loss							
		10.00	(42.00)	00.50	3.24			
vII	Total Other Comprehensive Income	16.92	(43.06)	28.59	3.24			
XII	Total Comprehensive Income for the period	67.36	(20.74)	85.23	106.61			
XIII	(X+XI)	07.30	(39.74)	85.23	100.01			
VIII	Paid-up equity share capital	000.40	000.40	000.40	COO 40			
XIV	(Face Value of the shares Rs.10 each)	692.46	692.46	692.46	692.46			
VIA	Reserve excluding Revaluation Reserve as per balance sheet of previous accounting year							
χV	Basic & Diluted Earning Per Share (EPS)							
۸V	(not annualised)	0.73	0.05	0.82	1.49			
XVI	Public Shareholding	0.73	0.00	0.02	1.49			
XVI	- Number of Shares	1 074 000	1.974.892	1.974.892	1.974.892			
		1,974,892	, . ,	, - ,	, - ,			
XVII	- Percentage of Shareholding	28.52	28.52	28.52	28.52			
XVII								
	(a) Pledged / Encumbered	NIA.	NIA.	NIA.	NA.			
	Number of Shares	NA	NA	NA	NA			
	Percentage of Shares (as a % of the total							
	shareholding of promoter and promoter group)	NA	NA	NA	NA			
	Percentage of Shares (as a% of the total							
	share capital of the company)	NA	NA	NA	NA			
	(b) Non-encumbered							
	Number of Shares	4,949,708	4,949,708	4,949,708	4,949,708			
	Percentage of Shares (as a% of the total	100.00	100.00	100.00	100.00			

**BAJAJ HEALTHCARE LIMITED** 

Registered Office: 602-606. Bhoom 3-39A, B-39 A/1,Rd No.23, Wagle Ind. Estate Thane West, Thane- 400 604 CIN: L99999MH1993PLC072892

Tel.: 022-6617 7400; Fax: 022-6617 7458, Website: www.bajajhealth.com; Email Id: investors@bajajhealth.com

Notes: 1.1 The accounts have been prepared on the basis of the assumption that the Company is "not a going concern": 2. The company at present is not pursuing any business activity and hence there are no reportable segments as per the Accounting Standard on Segment Reporting (AS108) 3. The Board of Directors of the Company at its meeting held on 15th September, 2020 have reviewed and approved the unauditied accounts for Quarter ended 30th June, 2020. 4. The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards("IND AS") notified under Section 133 of the Companies Act 2013, together with the Companies(Indian Accounting Standard) Rules 2015. 5. The above is an extract of the detailed format of the quarterly financial results filed with the Bombay stock Exchange and National Stock Exchange under regulation 33 of the SEBI (listing obligations and disclosure requirements) regulations 2015. The full format of the quarterly Financial Results are available on the stock Exchange Website as well as on the company,s website www.autoridersfinance.co.in

EXTRACTS OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020 (Amount in Lakhs)

**Particulars** Quarter Ended Year Ended 30/06/2020 31/03/2020 30/06/2019 31/03/2020 Total Income from Operations 13,983.32 11,849.65 9,169.38 41,000.84 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptiona 1,792.19 3,606.02 2,043.46 461.59 and/or Extraordinary items ) Net Profit / (Loss) for the period before tax (after 2,043.46 1,792.19 461.59 3,606.02 Exceptional and/or Extraordinary items ) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptiona 1,529.16 1,256.28 323.96 2,523.67 and/or Extraordinary items ) Total Comprehensive Income 1,529.16 1,230.77 323.96 2,498.16 **Equity Share Capital** 1,379.92 1,379.92 1,379.92 1,379.92 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year 16,405.88 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) –

Diluted: ( per shares Rs.)

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respect meeting held on 14th September, 2020.

As the Company was listed in SME segment of BSE Ltd as on 31st March 2019 and migrated to Main Board on 29th May 2019. Ind-As is applicable from 1st April, 2020.

The company has first time adopted Indian Accounting Standard ("Ind AS") as notified under Section 133 of the Companies Act. 2013 ("the Act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 from April 1, 2020. The above financial results have been prepared in accordance with principles as laid down in Ind AS-34 - Interim Financial Reporting.

The Company has first time adopted Indian Accounting Standard ("Ind AS"), accordingly the Company had prepared comparative figures of quarter ended 30" June 2019 and 31" March 2020 as given above by the management after exercising necessary due diligence to ensure financial results reflects true and fair view of Company's affairs in Indian Accounting Standard ("Ind AS").

The financial results for the quarter ended 30" June 2020 have been subjected to limited review by the statutory auditors of the Company. The comparative figures of quarter ended 30" June 2019 and 31" March 2020 and Year End figures for 31" March 2021

are not subject to Review of the Statutory Auditors
The figures of the previous period have been regrouped whenever necessary.

FOR BAJAJ HEALTHCARE LIMITED Sajankumar Bajaj (Chairman & Managing Director (DIN:00225950)

Date: 14/09/2020

# PREMIER LTD.

Regd. Office: 169 Gat Village Sawardari Taluka Khed (Chakan Industrial Area) Pune 410501 CIN: L34103PN1944PLC020842 E-mail: investors@premier.co.in **Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial** 

Results for the Quarter ended 30th June,2020

(Rs Lakhs)

Sr.	Particulars	Standalone and Consolidated						
No.		Quarter ended 30.06.2020 (Unaudited/ Reviewed)	Quarter ended 31.03.2020 (Audited)	Quarter ended 30.06.2019 (Unaudited/ Reviewed)	Year ende 31.03.202 (Audited			
1	Total Income from operations	113	28	182	105			
2	Net Profit/(Loss) for the period before Exceptional items and tax	(2072)	(1579)	(2888)	(1620			
3	Net Profit/(Loss) for the period before tax	(2072)	(2499)	(2888)	(2122			
4	Net Profit/(Loss) for the period after tax	(2072)	(2499)	(2888)	(670			
5	Total Comprehnsive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2031)	(2532)	(2888)	(666			
6	Equity Share Capital	3037	3037	3037	303			
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-			(30198			
8	Earning per share (of Rs. 10/- each) Basic: Diluted:	(6.82) (6.82)	(8.23) (8.23)	(9.51) (9.51)	(22.08 (22.08			

The above results have been reviewed by the statutory auditors and the Audit Committee and

approved by the Board of Directors at their respective meetings held on 15/09/2020. The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rule, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

The above is an extract of the detailed format of Financial Results for the guarter ended on 30th June 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obilgations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and Company's website (www.premier.co.in). By Order of the Board

For Premier Limited

Place: Mumbai Date: 15th September, 2020

Maitreya V.Doshi Chairman & Managing Director [DIN:00060755]

#### **PUBLIC NOTICE** Notice is hereby given that (1) M/s. Sai Rydam Realtors Private

Limited, (2) M/s. Rashmi Ameya Developers Housing & Estate Realtors Private Limited and (3) Mr. Anil Ramchandra Gupta intend to sell all their right, title and interest in the property more particularly described in the Schedule hereunder to my Clients. Any person either having or claiming any right, title and interest in the below mentioned Schedule property or any part thereof by way of sale, development right, exchange, surety, charge, mortgage, gift, trust, use, adverse possession, inheritance, assignment, care taker basis, maintenance, tenancy, lease, lien, easement, decree or order of any court of law, contract agreement, beguest, license attachment or otherwise of any nature howsoever are hereby requested to lodge their claim in writing together with supporting documents to the undersigned within 14 days from the date of publication hereof otherwise it will be treated that there are no claims and that claims if any will be considered as waived and abandoned and no such claim will be deemed to exist.

SCHEDULE ABOVE REFERRED TO

The above referred property being part of the land lying, being and situated at Village - Gokhiware, Taluka : Vasai, District : Palghar within the area of Vasai Virar City Municipal Corporation

Sr. No.	Survey No.	Hissa No.	Area H.R.	Assessment Rs. Ps.
1.	276	4	0-83-50	835.00
2.	276	5	P.K.0-35-40	0.00
3.	280	2	1-26-50	1265.00
4.	280	3	0-65-80	658.00
for constr	ustion of CE	C 1 Cobool Di	ilding according	to revised C C

for construction of CFC 1 School Building according to revised C.C dated 23rd March, 2020 bearing No.VVCMC/TP/RDP/VP-0329 0815 & 0509/367/2019-2020 issued by Vasai Virar City Municipa Corporation. Sebastina Alemao, Advocate

Mumbai - 400101

Thakur House, Ashok Nagar, Kandivali (East), Place: Mumbai Date: 16/09/2020



#### CHORDIA FOOD PRODUCTS LIMITED Regd. Off: Plot No. 399 & 400, Survey No. 398, Village Sangvi-Shirwal, Tal. Khandala, Dist. Satara - 412 801.

Email Id: cs.cfpl@gmail.com Website: www.chordiafoods.com CIN: L15995PN1982PLC026173 Contact no: 9130076856

(₹ in lakh)

	EXTRACT OF UN-AUDITED FINANCI	AL RESULTS	FOR THE Q	JARTER END	ED ON 30TH	JUNE 2020		
			STANDALON	E		CONSOLIDATED		
Sr No.	Particulars	Quarter ended on 30-06-2020	Year ended on 31-03-2020	Corresponding quarter ended 30-06-2019	Quarter ended on 30-06-2020	Year ended on 31-03-2020	Corresponding quarter ended 30-06-2019	
		(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	
1	Total Income from operations	1,943.39	6,548.28	1,878.36	1,943.39	6,548.28	1,878.36	
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary item)	28.51	107.10	72.24	16.94	94.25	72.24	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/ or Extraordinary items)	28.51	107.10	72.24	16.94	94.25	72.24	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/ or Extraordinary items)	18.84	75.24	53.46	11.19	66.21	53.46	
5	Total comprehensive income for the period [(comprising profit/loss for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	18.84	75.24	53.46	11.19	66.21	53.46	
6	Equity Share Capital	403.00	403.00	403.00	403.00	403.00	403.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	3,162.62	-	-	3,153.59	-	
8	"Earnings Per Share(of Rs. 10/- each) (for continued /discontinued operations)  Basic / diluted (Rs.)	0.47	1.87	1.33	0.28	1.64	1.33	
9	"Earnings Per Share(of Rs. 10/- each) (for continued /discontinued operations)  Basic / diluted (Rs.)	0.47	1.87	1.33	0.28	1.64	1.33	

1) The above is an extract of the detailed format of Consolidated and Standalone Financial results for Quarter ended filed with BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the same are available on the website of BSE Ltd at www.bseindia.com and at Company's website at www.chordiafoods.com.

2) Consolidated Financial Results includes the results of Aveer Foods Limited, a 100% subsidiary company.

Bapu Gavhane

DIN: 00386217

Place: Pune Date :-15th September, 2020 For Chordia Food Products Ltd. Executive Director & CFO

नों. कार्यालय : ६०१/६०२ ए, फेअर लिंक सेंटर, ऑफ अंधेरी लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३, ईमेलः cs@simplexcastings.com <u>३० जन. २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित अलिप्त</u> आणि एकत्रित वित्तीय निष्क<mark>र्षांचा उतारा</mark>

									(रु. लाखात)
			अरि	नप्त			एक	त्रित	
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
姷.		३०.०६.२०२०	39.03.7070	३०.०६.२०१९	38.03.2020	३०.०६.२०२०	39.03.7070	३०.०६.२०१९	39.03.7070
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	६६६.७५	१४७१.०२	९२०.१०	५६६३.४९	१२७३.५५	१६४२.४५	₹8.00.8	८०२६.८३
२	अपवादात्मक बाबी आणि करपूर्व प्रवर्तनातून								
	निञ्चळ नफा/(तोटा)	(३९०.७०)	(२१६४.३४)	(८६२.०५)	(५,५१६.४९)	(३८६.९८)	(२१६५.७७)	(८५५.३२)	(५५१९.४६)
ş	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	(३९०.७०)	(२१६४.३४)	(८६२.०५)	(५६७६.३८)	(३८६.९८)	(२१६५.७७)	(८५५.३२)	(५६७९.३५)
γ	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा /(तोटा)	(२८२.०३)	(१८८५.१३)	(६३६.५४)	(४५३५.५५)	(२७८.२८)	(१८८५.७३)	(६३१.४९)	(४५३७.६९)
4	कालावधीसाठी एकुण सर्वसमावेशक उत्पन्न								
	(नफा/(तोटा) आणि कालावधीसाठी इतर								
	सर्वसमावेशक उत्पन्न धरून)	(२७८.५६)	(२४६९.२७)	११२९.४१	(३०९३.९१)	(२७४.८१)	(२४६९.८७)	११३४.४६	(३०९६.०५)
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल	<b>६१३.१२</b>	६१३.१२	६१३.१२	६१३.१२	६१३.१२	<b>६१३.१</b> २	६१३.१२	६१३.१२
	(शेअर ची दर्शनी किंमत दाखवावी)	१०.००	१०.००	१०.००	१०.००	१०.००	१०.००	१०.००	१०.००
وا	इतर इक्विटी								
۷	प्रत्येकी रु. १०/- च्या प्रति समभाग प्राप्ती								
	(अवार्षिक) :								
	(ए) मुलभूत	(४.६०)	(३०.७५)	(१०.३८)	(७३.९७)	(४.५४)	(३०.७६)	(१०,३०)	(৬४.০१)
	(बी) सौम्यिकृत	(४.६०)	(३०.७५)	(७.९८)	(७३.९७)	(8.48)	(३०.७६)	(७.९२)	(৬४.০१)

१) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्बलोजर रिक्वायरमेंटस्) रेणुलेशन्स, २०१५ च्या रेणुलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्य तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com तसेच कंपनीची वेबसाईट www.si

२) वरील निष्कर्ष १४ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या बैठकीत लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकीत केले आणि संचालक मंडळाने १४ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या बैठकीत ते मंजूर केले सिम्प्लेक्स कास्टिंग्ज लिमिटेडसाठी

दिनांक : १४.०९.२०२० संगिता केतन शाह व्यवस्थापकीय संचालक ठिकाण : भिलाई

## वार्डविझार्ड इनोव्हेशन अँड मोबिलिटी लिमिटेड

(पूर्वी ह्या नावाने ओळखले जातेमान विजय डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड) CIN: L35100MH1982PLC264042

नोंदणीकृत कार्यालयः ७०१, ७वा मजला, प्लॉट – ९६ /९८, प्लॅटिनम आर्केड, जेएसएसआरडी, सेंट्रल प्लाझा सिनेमा, चर्नी रस्ता, गिरगाव, मुंबई – ४००००४. कॉर्पोरेशन ऑफिसः सी -२२२, जीआयडीसी, मकरपुरा इंडस्ट्रीयल इस्टेट वडोदरा ३९००१०.

ई – मेलआयडी : compliance@wardwizard.in, manvijaydcl@yahoo.com, संकेतस्थळ : www.manvijay.com

#### 30 जन, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत स्टॅंडअलोन / कन्सोलिङेटेड विनाअनदानित आर्थिक निकालाचा उतारा

									(रू. लाखांमध्ये	
		स्यतंत्र				एकत्रित				
अनु क्र.	तपशील	क्वार्टर संपले ३०-०६-२०२० (अनऑडिटेड)	क्वार्टर संपले ३१-०३-२०२० (ऑडिटेड)	क्वार्टर संपले ३०-०६-२०१९ (अनऑडिटेड)	वर्ष संपले ३१-०३-२०२० (ऑडिटेड)	क्वार्टर संपले ३०-०६-२०२० (अनऑडिटेड)	क्वार्टर संपले ३१–०३–२०२० (ऑडिटेड)	क्वार्टर संपले ३०-०६-२०१९ (अनऑडिटेड)	वर्ष संपले ३१-०३-२०२० (ऑडिटेड)	
٥٩.	ऑपरेशन्समधून एकूण उत्पन्न	३५१.५५	<b>६.</b> ५९	३.४६	२०.५३	349.44	<b>E.49</b>	३.४६	२०.५३	
०२.	कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (कर, अपवादात्मक आणि / किंवा असाधारण वस्तू आधी)	94.84	-40.02	-9.92	-90.24	94.84	-4८.9२	-2.30	-99.90	
o3.	कराच्या आधीच्या कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण वस्तू नंतर)	94.84	-40.02	-9.92	-90.24	94.84	-4८.9२	-2.30	-99.90	
o8.	करानंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण वस्तू नंतर)	94.84	-4८.48	-9.92	-99.00	94.84	-4८.९४	-2.30	-99.95	
04.	कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्न (कालावधीसाठी नफा / (तोटा) (करानंतर) आणि इतर व्यापक उत्पन्न (करानंतर)	94.84	-4८.48	-9.92	-99.00	94.94	-42.98	-2.30	-89.83	
٥६.	इक्विटी शेअर कॅपिटल	२०१९.३२	६७२.५	६४८	६४८.२३	२१५६.२	9989.0८	६४८	9989.00	
o ().	मागील वर्षाच्या ऑडिट बॅलन्सशीटमध्ये दाखविल्याप्रमाणे (रिव्हॅल्युएशन रिझर्व वगळता) राखीव प्रकल्प	-	-	-	-	-	-	-	-	
٥८.	प्रति शेअर कमाई (प्रत्येकी १० रुपये/- ) (चालू ठेवण्यासाठी आणि बंद ऑपरेशन्स) –									
	मूलभूतः पातळः	0.0 <i>C</i>	-0.0 <i>C</i>	-0.03 -0.03	-9.80 -9.36	0.008	-0.0 <i>C</i>	-0.08 -0.08	-9.89 -0.30	

- . १४ सप्टेंबर २०२० रोजी आयोजित केलेल्या संबंधित बैठकीत ऑडिट कमिटी व कंपनीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली. खालील संस्थांचे वित्तीय परिणाम स्टॅंडअलोन / वॉर्डविझार्ड इनोव्हेशन ॲंड मोबिलिटी लिमिटेड (पूर्वी मानविजय डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) (कंपनी) च्या आर्थिक निकालांसह एकत्रित केले गेले, त्यानंतर ग्रुप म्हणून संबोधले गेले: सहाय्यक–मालमत्ता व्यापार इंडिया लिमिटेड . सध्याच्या कालावधीच्या वर्गीकरणाशी संबंधित होण्यासाठी मागील कालावधीची आकडेवारी पुन्हा गटबद्ध / पुन्हा वर्गीकृत केली गेली आहे. कंपनीने ०१ एप्रिल, २०१७ पासून भारतीय लेखामानक (इंडस्ट्रीजएएस) स्वीकारले आहेत आणि त्यानुसार, कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपन्या (भारतीय
- लेखामानक) नियम २०१५ नुसार वरील निकाल तयार केले गेले आहेत.
- उपरोक्त सेबी (नियमन व इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५च्या नियम३३अन्वये स्टॉक एक्सचेंज समवेत दाखल करण्यात आलेल्या त्रैमासिक वित्तीय निकालांच्या विस्तृतस्वरुपाचा एक अर्क आहे. त्रैमासिक वित्तीय निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंज (एस) आणि कंपनीची वेबसाइटवर उपलब्ध आहे. स्टॉक एक्सचेंज (एस) आणि कंपनीची वेबसाइट आहे www.manvijay.com.

वार्डविझार्ड इनोव्हेशन अँड मोबिलिटी लिमिटेडसाठी (पूर्वी मानविजय डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड म्हणून ओळखले जात् होते) एसडी /

यतीन संजय गुप्ते व्यवस्थापकीय संचालक डीआयएनः ०८२६११५०

## जाहीर सूचना

दिनांकः १४ सप्टेंबर २०२०

सर्व लोकांस कळविण्यात येते की, पुर्वीचे महसूल गांव नारींगी सध्याचे महसुल गांव डोंगरे, ता. वसई, जि. पालघर येथील जुना स.नं.४६७ नवीन स.नं. १अ हि.नं.२ क्षेत्र २.४३.० हे.आर व जुना स.नं.४६७ नवीन स.नं. १-अ हि.नं.३ क्षेत्र ०.५४.० हे.आर ह्या मिळकतींबाबत माझे पक्षकार ॲड श्री कल्पेश मधकर म्हात्रे रा. चंदपाडा, ता.वसई यांनी वसर्ड येथील मे. न्यायालयात रे.म्.नं x६९/२०१८ हा दावा १. आत्माराम हाशा पाटील व २. जनार्दन हाशा पाटील व इतर यांचे विरुद्ध दाखल केलेला आहे व सदर मिळकतीबाबत संपूर्ण वाद न्यायालयात प्रलंबीत आहे व सद्र दाव्याचे लीस पेंन्डसीची नोंद दस्त क्र. २८१९/२०२० प्रमाणे दुय्यम निबंधक वसई यांचेकडे नोंदणीकृत केलेली आहे व सदर दावा न्यायप्रविष्ठ असताना १ आत्माराम हाशा पाटील व २. जनार्दन हाशा पाटील हे सदर मिळकतीतील आमचे पक्षकारांचा कायदेशीर हिस्सा हक्क डावलन व्यवहार करणेच्या विचारात आहेत. तशी सदर मिळकती अन्य त्रयस्थ व्यक्तीस डेव्हलपमेंकामी देणेकामी ठरविले आहे अशी जाहीर नोटीस १. आत्माराम हाशा पाटील व २. जनार्दन हाशा पाटील यांनी वकील श्री अविनाश विध्वांस यांचे मार्फत दि. ०३.०९.२० रोजी प्रसिद्ध केलेली आहे व सदर नोटीसीस माझे पक्षकार यांनी दि. १४.०९.२० रोजी लेखी हरकत वकील श्री. अविनाश विध्वांस यांच्याकडे घेतलेली आहे. तरी ह्या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की सदर वरील मिळकतीबाबत संपर्ण वाद न्यायालयात प्रलंबीत असल्यामुळे कोणीही कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये व तसा केल्यास आमचे पक्षकारावर बंधनकारक नाही ह्याची नोंद घ्यावी.

ऑफीस पत्ताः चंद्रपाडा, पो. जूचंद, चंडीका मातेच्या मंदिराजवळ, ता. वसई, जि. पालघर

श्री. गिरीधर रा. म्हात्रे

The spirit of Mumbai is now

92 years old!

FREE PRESS

The Family Newspaper

www.freepressjournal.ir







## कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

## प्रधानमंत्री स्वनिधी योजना (PM-SVANidhi)

नगर पथिवक्रेते अनौपचारिक नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक असून कोविड-१९ सर्वत्र पसरलेला असल्याने परिणामी टाळेबंदीमध्ये (Lockdown) पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांच्या व्यवसायास खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत **'पंतप्रधान** पथिवक्रेता आत्मिनिर्भर निधी' (PM-SVANidhi) पथिवक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अंमलबजावणी करण्यात येत आहे.

योजनेची उद्दिष्टे -

- -पथविक्रेत्यांना सहाय्य स्वरुपात सुक्ष्म कर्ज पुरवठा रु.
- १०,०००/- उपलब्ध करून देणे. -नियमित परतफेड करण्यास प्रोत्साहन देणे.
- -डिजीटल व्यवहारास प्रोत्साहन देणे.

## लाभार्थी पात्रता निकष-

- शासन निर्णयानुसार दिनांक २४ मार्च २०२० रोजी व त्यापूर्वीचे पथविक्रेते.
- क.डों.म.पा. मार्फत २०१४ मध्ये करण्यात आलेल्या फेरीवाला सर्वेक्षणात आढळलेले सर्वे पथविक्रेते
- क.डों.म.पा. मार्फत केलेल्या सर्वेक्षणात वगळलेले किंवा ज्यांनी सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्री सुरु केली आहे. त्यास नगर पथविक्रता समितीने शिफारसपत्र (letter of Recommendation) जारी केले आहे.
- आसपासच्या विकसित / निम्न -शहरी/ग्रामीण
- भागातील पथविक्रेते क.डों.म.पा. क्षेत्रात पथविक्री करतात आणि त्यांना क.डों.म.पा.ने किंवा नगर पथविक्रेता समितीने शिफारस

पथिवक्रेता कर्ज / LOR साठी अर्ज करण्याची पद्धत-

- पथविक्रेत्याने http://pmsvanidhi.mohua.gov.in

पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा. पथविक्रेत्याकडे

android मोबाईल असल्यास त्या माध्यमातून स्वत: किंवा

कॉमन सर्व्हिस सेंटर, (CSC) आधार कार्ड सेंटर, सायबर

कॅफे, किंवा महानगरपालिकेने पुरविलेल्या इतर सुविधाद्वारे

- अर्ज करण्यापूर्वी पथविक्रत्याचा मोबाईल क्रमांकाची

- ऑनलाइन अर्ज करण्यापुर्वी पथक्रेत्यांनी लाभार्थी निकष

- अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पथविक्रेत्याने

पूर्ण करीत असल्याबाबतची कागदपत्रे तयार ठेवावी.

अर्ज क्र. बँक प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावा.

आधारकार्डशी जोडणी आवश्यक आहे.

(letter of Recommendation) जारी केले आहे.

## आवश्यक कागदपत्रे -

१) आधार कार्ड २) मतदान कार्ड ३) बँक पासबुक ४) विमोचन आकार/ वसुली पावती किंवा फेरीवाला असल्यासंबंधित कागदपत्रे, आधार लिंक मोबाईल नंबर

अर्ज करता येईल.

लाभाचा तपशील-

- पथविक्रेत्यांना १ वर्षांच्या परतफेड मुदतीसह रु.१०,०००/- पर्यंतचे कर्ज स्वरुपात खेळते भांडवल बँकेकडून प्राप्त होईल.
- दरमहा हप्त्याने परतफेड करणे अपेक्षित आहे. सदर कर्जावर बँकेच्या प्रचलित दराप्रमाणे व्याजदर लाग.
- विहित कालावधीमध्ये कर्ज परतफेड केल्यास ७% व्याज अनुदानास पात्र.
- विहित कालावधीत किंवा तत्पूर्वी परतफेड केल्यास वाढीव मर्यादेसह पुढील खेळते भांडवलाच्या
- कर्जासाठी पात्र होतील. बँक हप्त्याची डिजीटल व्यवहारादवारे परतफेड
- केल्यास अतिरिक्त cash back सुविधा.
- -अधिक माहितीसाठी खात्रील क्रमांक वर संपर्क साधा –
- फेरीवाला नियंत्रण विभाग -प्रभाग क्षेत्र कार्यालय A प्रभाग क्षेत्र श्री. सुनील वाघ - ८४२४०१३५२४, B प्रभाग क्षेत्र श्री. प्रकाश म्हात्रे ८८७९०५९७८७, C प्रभाग क्षेत्र श्री. संतोष म्हात्रे -९०७६२४३६६२, श्री. पद्माकर शिवलकर -९००४२४१९२६ , D प्रभाग क्षेत्र श्री. छत्रपाल सदावर्ती-८०९७००८३००, E प्रभाग क्षेत्र श्री. बी. काळन-९१६७५१८२५२, F प्रभाग क्षेत्र श्री. संजय साबळे -९८२२०००७५६६, G प्रभाग क्षेत्र श्री. दिपक शिंदे -९८९०५७१३९१, H प्रभाग क्षेत्र श्री. विजय भोईर - ९००४३५२५९९, I प्रभाग क्षेत्र श्री. अक्षय पाटील - ८८३०४१९६९१ , J प्रभाग क्षेत्र श्री. रवींद्र चिकणे - ९९६७१५५९३०
- दी. अ. योजना- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (DAY-NULM) क.डों.म.पा.कल्याण श्री. भागवत पठारे - ९८९२६५१२३७, श्रीमती महाडिक- ७५०६३५५५३९, श्रीमती रायबोर्डे- ८३६९५७३३७०, श्रीमती सुवर्ण गायकवाड ८६९२८५७२०४, श्री. किशोर गायकवाड ७७३८०१४४६६

सह. जनसंपर्क अधिकारी जाक्र.कडोंमपा/जसंवि/मुका/२२८ कल्याण डोंबिवली महानगरपालिका दि. १५/०९/२०२०

जाहीर सूचना

<mark>श्री. रमेश प्रभुदास जसपरा</mark> हे फ्लॅट क्र. ३०३, बी/५४, दिहसर नेहा को-ऑप

हौसिंग सोसायटी लि., आनंद नगर, दहिस

(पूर्व), मुंबई ४०००६८ (सोसायटी) चे सह-

मालक होते आणि सोसायटीचे संयक्त सभासद

असून (५) शेअर्स (विभिन्न क्र. ०७१ ते ०७५) समाविष्टीत शेअर प्रमाणपत्र क्र. १५ चे धारक होते. त्यांचे कोणत्याही नामनिर्देशन न करता १८/०८/१९९८ रोजीस निधन झाले. आता, श्री. सुरेश प्रभुदास जसपरा मयत सभासदाचे सह-मालक आणि कायदेशीर वारसदार म्हणुन त्यांच्या नावामधील शेअर्स आणि फ्लॅटमधील ५०% हितसंबंधाच्या हस्तांतरणाकरीता सोसायटीला अर्ज केल सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल /मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर ५०% शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/ आक्षेप

घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप

असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसात त्यासंदर्भातील याच्या/तिच्या/

त्यांच्या दाव्या/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी

कागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर

दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत

सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील ५०% शेअर्स आणि हितसंबंधाशी सोसायटीच्या उपविधीतील

दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी

मोकळी असेल. जर, सोसायटीच्या

भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य

शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास

काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर

. सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार

दहिसर नेहा को.ऑप.हौ.सोसा.लि.

जाहीर सूचना श्री. धिरूभाई एम. पबारी हे एक्सप्रेस टॉवर

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. ज्याच

पत्ता आहे, प्लॉट क्र. १०८, एल.टी. रोड, बोरिवली

(पश्चिम), मुंबई-४०००९२ चे सभासद आणि सोसायटीच्या बिल्डिंगमधील फ्लॅट क्र. २०१ चे

धारक असून त्यांचा १८/०४/२०२० रोजीस निधन श्री. धिरूभाई एम. पबारी हे श्रीम. चंदिका एम पबारी यांच्यासह संयक्तपणे विभिन्न क्र. ०२६ त ०३० धारक शेअर प्रमाणपत्र क्र. ०६ चे धारव सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/ आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्य प्रसिध्दीपासून १५ दिवसात सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/ तिच्या/त्यांच्या दाव्या/आक्षेपांच्या पुष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि इतर पराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील शेअर्स हितसंबंधाशी सोसायटीच्या उपविधीतील दिलेल्य

मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल जर, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसा

त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्य

नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/आक्षेपक टारे

निरीक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय/सोसायटीच

सचिव यांचेकडे सायं. ५.३० ते सायं. ७.३० वा

दरम्यान सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून

कालावधी तिच्या समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध

दिनांक: १५.०९.२०२०

ठिकाण: मुंबई

त्यावर सोसायटी कार्यवाही करेल.

दिनांक १६ सप्टेंबर, २०२०

(अध्यक्ष)(सचिव)

PREMIER LTD.

नोंदणीकृत कार्यालय: १६९ गट, सावरदरी, तालुका खेड, (चाकण इंडस्ट्रियल एरिया) पुणे ४१०५०१ सीआयएन: एल३४१०३पीएन१९४४पीएलसी०२०८४२

इमेल: investors@premier.co.in ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

अ.		अलिप्त आणि एकत्रित						
क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष			
		३०.०६.२०२०	तिमाही	३०.०६.२०१९	38.03.2020			
		(अलेखापरीक्षित/	३१.०३.२०२०	(अलेखापरीक्षित/	(लेखापरीक्षित)			
		पुनर्विलोकित)	(लेखापरीक्षित)	पुनर्विलोकित)				
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	११३	२८	१८२	१०५४			
2	कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी							
	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	(२०७२)	(१५७९)	(२८८८)	(१६२०९)			
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	(२०७२)	(२४९९)	(२८८८)	(२१२२)			
γ	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	(२०७२)	(२४९९)	(२८८८)	(६७०७)			
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(२०३१)	(२५३२)	(२८८५)	(६६६९)			
	(कालावधीसाठी (करोत्तर) निव्वळ							
	नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न							
	(करोत्तर) धरून)							
ξ.	समभाग भांडवल	३०३७	३०३७	३०३७	३०३७			
G	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-			(३०१९८)			
۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे)							
	मूलभूत :	(६.८२)	(٤.२३)	(९.५१)	(२२.०८)			
	सौम्यिकृत :	(६.८२)	(८.२३)	(९.५१)	(२२.०८)			

- १) वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समिती आणि सांविधिक लेखापरीक्षक यांच्याद्वारा पुनर्विलोकित करण्यात आले आणि संचालक मंडळाने त्यांच्या १५/०९/२०२० रोजी घेण्यात आलेल्या संबंधित सभेमध्ये संमत करण्यात आले.
- २) वरील निष्कर्ष कंपनी ॲक्ट, २०१३ चे कलम १३३ अन्वये विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्डस्) रुल, २०१५ (इंड एएस) नुसार तयार करण्यात आले आहेत.
- ३) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियमावली ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा उतारा वर देण्यात आला आहे. तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.premier.co.in) येथे उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशानसार प्रिमियर लिमिटेडकरिता सही/-मैत्रेय व्ही. दोशी

नुवशक्ति

मुंबई, बुधवार, १६ सप्टेंबर २०२०

स्थळ : मुंबई

वास इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

नों. का. : ज्वाला इस्टेट, प्लॉट क्र. ७५७ आणि ७५८, तळ मजला, कोरा केंद्राजवळ, एस. व्ही. रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०० ०९२.

द्र. : २८९९ २६५८ आणि २८९९ ७८६६ सीआयएन नं. : एल७४९९९एमएच१९९४पीएलसी०७७६५३८

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे विवरण

अ.	तपशील	संपलेली	संपलेली	संपलेले
क्र.		तिमाही	तिमाही	वर्ष
		30-08-7070	३०-०६-२०१९	39-03-7070
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण महसूल	-	१३४.०००	२६२.०५८
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)			
	(कर, अपवादात्मक पूर्वी)	(८११.६१२)	(५२२.३८४)	(२७५७.३९३)
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)			
	(अपवादात्मक नंतर)	(८११.६१२)	(५२२.३८४)	(२७५७.३९३)
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)			
	(अपवादात्मक नंतर)	(८११.६१२)	(५२२.३८४)	(२७५७.३९३)
ų	कालावधीसाठी एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/			
	(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(७९४.१३९)	(५१९.५५१)	(२७७०.१८८)
ξ	समभाग भांडवल	१५१२.९४०	१,५१२.९४०	१५१२.९४०
૭	इतर इक्विटी	-	_	(६,२६८.९४३)
۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अवार्षिक)			
१.	मूलभूत	(५.३६४)	(३.४५३)	(१८.२२५)
٦.	सौम्यिकत	(५.३६४)	(३.५४३)	(१८.२२५)

- १५ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीमध्ये वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजुरी दिली. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वरील अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवर वैधानिक लेखापरीक्षकांनी लेखापरीक्षण अहवाल सादर केला आहे.
- वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजला सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण वेबसाईटस (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.vasintrastructureltd.com) वर उपलब्ध आहे.

वास इन्फ्रास्टक्चर लिमिटेड साठी (श्रीम. किर्ती पाडावे) कार्यकारी संचालक

दिनांक: १५.०९.२०२०

ठिकाण : मुंबई

मुंबई मेट्रो नॉर्थ रिजन : ३ रा मजला, बडोदा हाऊस, दीवाण शॉपिंग सेंटर मागे, एस. व्ही. रोड, जोगेश्वरी (प.),



एक्सप्रेस टॉवर सीएचएस लि

च्या वतीने आणि करित

सही/-

सन्मा. सचिव

मुंबई ४०० १०२, ईमेल : recovery.mmnr@bankofbaroda.com वेब :www.bankofbaroda.com

जोडपत्र IV-ए, [नियम ८(६) आणि ६(२) तरतुदीन्वये]

स्थावर मिळकतींच्या आणि जंगम मिळकतींच्या विकीकरिता विकी सचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतृती सहवाचता सिक्युरिटाचझेशन ॲन्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट

ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सुचना देण्यात येते की. खालील नमुद स्थावर गहाण/प्रभार मिळकती बँक ऑफ बडोदाकडे गहाण/भारित असून जिचा प्रत्यक्ष कब्जा बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत

अधिकारी याच्याकड असून, तो खालील खालासमार दिलेल्या वसुलीकरीता 'जे आहे जेथे आहे''. अधिकारी याच्याकड असून तो खालील खालासमार दिलेल्या वसुलीकरीता 'जे आहे जेथे आहे'? मता/थकबाकी/राखीव किमत/ई-लिलाव दिनांक आणि वेळ, इअर आणि इसारा अनामत रककमची तपशिल खालीलप्रमाणे :

ઝા.	कजदार/संचालक आर्ग	विक्राकारता मिळकताचे वर्णन सह मार काहा असल्वास	(प्रूण थकवाका	इ।ललावाचा	(१) राखाव किमत आणि	कञ्जाचा स्थिता	। मळकताच्या
क्र.	हमीदाराचे नाव आणि पत्ता			तारीख आणि	(२) इअर	(सांपार्शिक/	निरिक्षणाची तारिख
				वेळ	३) बोली वाढविण्याची रक्कम	प्रत्यक्ष)	आणि वेळ, संपर्क व्यक्ती
۶.	श्री. अंजनी सुचित जाधव आणि श्री.	फ्लॅट क्र. १०३, १ ला मजला, बी विंग, सांज संकुल को-ऑप	₹. १४,८७,७८४/-	दिनांक:	१) रु. १३.७७ लाख	प्रत्यक्ष कब्जा	२१.०९.२०२०
1	सुचित सुरेश जाधव	हाऊ सोसायटी लि., एव्हरशाईन सिटी आचोळे, नालासोपारा	१४.०३.२०१९	३०.०९.२०२०	२) रु. १.४० लाख		स. ११.०० ते
1	पत्ता: खोली क्र. ७३, टाईप १,	पूर्व, जि. पालघर, महाराष्ट्र- ४०१२०९	रोजीस अधिक	वेळ: १३०० ते	३) रु. ०.२० लाख		दु. १३.००
	इएसआयएस हॉस्पिटल स्टाफ कॉटर्स,	बिल्ट अप क्षेत्र ३७५.१० चौ.फ.	त्यावरील व्याज आणि	१५००			श्री. संतोष कुमार मोबा.
	एमआयडासा पा.एस. समार, अधरा पूव,	चटई क्षेत्र ३४१.१० चौ.फू.	प्रभार/ वजा				९४०८२-२८४२८
	मुंबई- ४०००९३	बँकेला जात भार: शण्य	तारखेपर्यंत वसुली				
L .						_ ` ` .	

वेक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in. मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. तसेच प्रस्तावित बोलीदारांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांश . क्र. ०२२-४९२३-०९४५ मोबाईल क्र. ९५१२०-२२०९१ यावर संपर्क साधावा.

देनांक : १५.०९.२०२०

बँक ऑफ बडोदा

# Rexport

# रेक्सनॉर्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल्स लि.

९२-डी, गव्ह. इंडस्ट्रीयल इस्टेट, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७. वेबसाईट: www.rexnordindia.com सीआयएन:एल३१२००एमएच१९८८पीएलसी०४७९४६

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

ı	(રુ. લાહાત)										
								(प्रतिशेअर	डाटा वगळून)		
अ.	तपशील	अलिप्त				एकत्रित					
क्र.		संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष		
		३० जून २०	३१ मार्च २०	३० जून १९	३१ मार्च २०	३० जून २०	३१ मार्च २०	३० जून १९	३१ मार्च २०		
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित संर्दर्भ टीप २	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित संर्दर्भ टीप २	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
٤.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	३१६.४८	१६०३.८७	१८८८.११	६५२३.३१	३१६.४८	१६०४.५४	१८८८.११	६५२३.९८		
٦.	कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा)										
	(कर, अपवादात्मक आणि / किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्व)	(६७.०१)	९०.५४	१७६.०४	५३१.२५	(७३.०६)	७१.०७	१७३.०८	४७५.४०		
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)										
	(अपवादात्मक आणि /किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात)	(६७.०१)	९०.५४	१७६.०४	५३१.२५	(७३.०६)	৬१.०७	१७३.०८	४७५.४०		
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)										
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात)	(५०.२५)	६६.५१	१२६.९९	४०७.३०	(५६.३०)	४७.०४	१२४.०३	३५१.४५		
٩.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता										
	नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न										
	(करपश्चात) समाविष्ट)	(५०.२०)	६९.११	१२६.८७	४०९.५५	(५६.२५)	४९.६४	१२३.९१	३५३.७०		
ξ.	समभाग भांडवल (भरणा झालेले)	१११५.९१	१११५.९१	१११५.९१	१११५.९१	१११५.९१	१११५.९१	१११५.९१	१११५.९१		
<b>७</b> .	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या										
	लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार				२८००.२४				२७३९.६३		
८.	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या)										
	(अखंडित आणि खंडित परिचालनाकरिता)										
	१. मुलभूत	(०.४५)	०.६०	१.१४	३.६५	(0.40)	0.87	8.88	३.१५		
	२. सौम्यिकृत	(0.84)	0.50	१.१४	३.६५	(0.40)	0.83	१.११	३.१५		
_											

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड अदर डिस्वलोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या तिमाही अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण मुंबई स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.rexnordindia.com वर सध्दा उपलब्ध आहे.
- २ १ १५ तर्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठीची आकडेवारी ही ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या संपूर्ण आर्थिक वर्षाच्या संबंधातील लेखापरीक्षित वित्तीय आकडेवारी आणि ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाची संपलेली तिसरी तिमाही अशा डिसेंबर, २०१९ पर्यंत प्रकाशित तारखेपर्यंत वर्षाची अलेखापरिक्षित आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे. जी मर्यादित पुनर्विलोकनाच्या अधीन होती

रेक्सनॉर्ड इलेक्टॉनिक्स अँड कंटोल्स लि.

संचालक मंडळाच्या वतीने आणि करित

सही/ किशोरचंद तलवा

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ००३५१७५१

ठिकाण : मुंबई

सही/-

दिनांक : १५ सप्टेंबर, २०२०